

पर्यटनाला जावे तसे काँग्रेसचे आमदार मतदार संघात येतात त्यामुळे त्यांना जनतेचे प्रश्न, अडीअडचणी कशा समजणार

बोरी ते बिंदगीहाळ रस्ता दिवाळीपर्यंत मंजूर करून घेणार-आ. रमेशआप्पा कराड

लातूर :- ज्यांचे कर्तव्य आहे त्यांनी दुर्लक्ष केले असले तरी लातूर तालुक्यातील मौजे बोरी - सलगरा - बोकनगाव - बिंदगीहाळ दरम्यानच्या दुरावस्था झालेल्या रस्त्याच्या कामाला दिवाळीपर्यंत मंजुरी मिळून घेईन अशी ग्वाही देवून लातूर ग्रामीण मधून निवडून गेलेले काँग्रेसचे आमदार पर्यटनाला जावे तसे मुंबईहून बॅग घेऊन मतदार संघात येतात त्यामुळे त्यांना सामान्य जनतेचे प्रश्न आणि अडीअडचणी कशा समजणार असे भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी बोलून दाखविले. लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील गावागावात वाडी वस्तीत जाऊन ग्रामस्थांशी चर्चा करावी, त्यांचे प्रश्न समजून घ्यावे, शक्य असलेले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा यासाठी भाजपा नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी सुरु केलेल्या संवाद अभियानास सर्वत्र मोठा प्रतिसाद मिळत असून रविवारी सलगरा, बिंदगीहाळ, बोकनगाव, भाडगाव आणि ममदापूर येथील कार्यक्रमास महिला, पुरुषांसह सर्व स्तरातील नागरीकांनी मोठा प्रतिसाद दिला. यावेळी आ. कराड यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना अपेक्षित उत्तरे दिल्याने उपस्थितातून समाधान व्यक्त केले जात होते. संवाद दौऱ्यात आ. कराड यांच्या समवेत भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमकाका शिंदे, लातूर तालुका अध्यक्ष बन्सी भिसे, सांगायो समिती अध्यक्ष वैभव सापसोड, भाजपुमोचे तालुका अध्यक्ष संजय ठाकूर भाजपाचे प्रताप पाटील, विजय मलवाडे, पांडुरंग बालवाड, उमेश बेद्रे, राम बंडापल्ले, मारुती शिंदे, सुरेश पाटील, रुपेश काळे, हनुमंत गव्हाणे, आदिनाथ मुळे, लिंबराज बोळगे, चंद्रकांत पासम, सचिन साबदे यांच्यासह अनेक जण होते. त्या त्या गावात विविध विकास कामाचा लोकार्पण आणि शुभारंभ आ. कराड यांच्या हस्ते करण्यात आला. ठिकठीकाणच्या संवाद कार्यक्रमात बोलताना आ. रमेशआप्पा



कराड म्हणाले की, केंद्र आणि राज्य शासनाने सर्वसामान्य जनतेच्या अडचणी लक्षात घेऊन अनेक योजना सुरु केल्या या योजनेचा लाभ देताना जात धर्म पाहिला नाही जो पात्र आहे ज्याला गरज आहे अशा लाभार्थ्यांना कसलाही वशिला न लावता विविध योजनेचा लाभ मिळत आहे मात्र काँग्रेसच्या काळात गरिबांना नव्हे तर बागायतदारांना योजना मिळत होत्या राज्यातील महायुती शासन देणारे शासन आहे आणि मागील काळातील महाविकास आघाडीचे शासन वसुली करणारे होते त्यांच्या अनेक मंत्र्यांना जेलमध्ये जावे लागले हे कोणीही विसरू शकत नाही. विलासराव देशमुख यांच्याकडे दूरदृष्टी होती आम्ही त्यांना मानत होतो मात्र त्यानंतरची पिढी माणुसकीची नाही. मांजराच्या माध्यमातून उसाच्या टिपरांचे राजकारण करीत आहेत. मशीनने तोडणी केलेल्या उसातून पाचटाच्या वजनाचे बिल घायचेच होते तर कपातच का केले ? तोडणी पाप, वजनात पाप आणि भावातही पाप करून शेतकऱ्याची अडवणूक आणि पिळवणूक



करणे हे विलासराव साहेबांचं कुठलं स्वप्न आहे. एफआरपी बंधन केल्यापासून कारखान्याचा साखर उतारा का कमी येऊ लागला असाही प्रश्न उपस्थित करून शेतकरी तोच आहे, त्याची जमीनही तीच आहे, ऊसही तोच आहे मग फरक कशात पडला पाण्यात की साखरेत असेही आ. रमेशआप्पा कराड यांनी बोलून दाखवले शेतकऱ्यांचे विज बिल माफ केले, लाडकी बहीण योजनेपासून एकही पात्र महिलांना वंचित राहणार नाही असे सांगून ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना बोरी सलगरा बोकनगाव बिंदगीहाळ या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळून घेऊ, भाडगाव येथे महिलांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाल्याचे समाधान व्यक्त करून गावातील अवैध दारू विक्री बंद करावी. जिल्हा बँक लाडकी बहीण योजनेतून पैसे कपात करत असल्याची तक्रार केली असता आ. रमेशआप्पा कराड यांनी जिल्हा बँकेच्या कार्यकारी संचालकास फोन लावून शासन निर्णयानुसार लाडकी बहीण योजनेतून एकाही महिलेचा एक रुपयाही कपात करू नये अशी सुचना केली तर

पोलीस अधिकाऱ्यांना दारुबंदी बाबत कडक कार्यवाही करावी अशा सुचना केल्या. सलगरा, ममदापूर येथील संवाद कार्यक्रमात निराधार योजनेच्या पगारी वेळेवर होत नाही असे काहींनी बोलून दाखविले तेव्हा राज्य शासनाकडून दर तीन महिन्याला पगारीचे पैसे जिल्हा बँकेकडे दिले जातात मात्र जिल्हा बँक जाणीवपूर्वक गोरगरीबांची अडवणूक करून त्या पैशाचे व्याज खात आहे. या बँकेचे अध्यक्ष निवडून गेलेले काँग्रेसचे आमदार आहेत हेच दुर्दैव आहे. बोकनगाव येथील खंडोबा मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी तीर्थक्षेत्र योजनेचा प्रस्ताव दाखल करा 'ब' दर्जा मिळून देऊ, असेही त्यांनी बोलून दाखवले. सर्वच गावात ग्रामस्थांनी आ. कराड यांचे वाजत गाजत जंगी स्वागत केले. या संवाद कार्यक्रमास सलगरा येथे माजी चेअरमन अण्णाभाऊ हिपळणारे, उपसरपंच स्वरूप साळुंखे, संजय सावंत मधुकर गव्हाणे, खंडेराव पाटील, धीरज सपाटे, आकाश पवार, सोपान नरवटे, सदाशिव हिपळणारे, बिंदगीहाळ येथे सरपंच पूनम कांबळे, मोहनराव शिंदे, गणेश कांबळे, रमेश शेंडगे, आत्माराम शिंदे, राम शेंडगे, नरसिंग भोसले, शरद सावंत, बोकनगाव येथे सरपंच सुरेखा स्वामी, चेअरमन अजय शिंदे, आत्माराम जाधव, गणेश बेंबडे गंगाधर जाधव, तंटामुक्तीचे अध्यक्ष पंडित दाताळ, माजी सरपंच प्रेमलता दाताळ, संध्या दाताळ, राजाराम शिंदे, गोविंद शिंदे, भालचंद्र दातार लक्ष्मण शिंदे भरत दाताळ, अजिराव पाटील, ममदापूर येथे अमोल शेळके, सचिन पासम, पदमाकर शिंदे, उध्व गुरम, ओम पासम, झानोबा शेळके, मारोती दोरमारे, निवृत्ती पासम भाडगाव येथील कार्यक्रमास व्यंकट मोरे, अभिमन्यु डोपे, रमाकांत भडपूर, दत्ता मोरे, किशनराव डोपे, शिवाजीराव मोरे, ब्रह्मराव सिंदाळकर, चांगदेव डोपे यांच्यासह महिला, पुरुष, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

किनवट माहूर तालुक्यातील सरसकट शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत द्या!

आ. भीमराव केराम यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे

किनवट/शेख शौकात :-किनवट माहूर तालुक्यात दि १ व २ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीसंदर्भात आमदार भीमराव केराम यांनी दि ६ सप्टेंबर रोजी मुंबई गाठून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व दोन्ही तालुक्यातील नुकसानीची विदारक अवस्था त्यांच्यासमोर मांडून सरसकट शेतकऱ्यांना तातडीने अर्थसाहाय्य देण्याची मागणी केली या मागणीला देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ३१ ऑगस्ट पासून किनवट माहूर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. दि १ व २ सप्टेंबर रोजी दोन्ही तालुक्यातील सर्वच महसुली मंडळात अतिवृष्टी झाल्याने हाता तोंडाला आलेल्या उम्या खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. प्राथमिक अंदाजानुसार किनवट तालुक्यात ५७७०० हे. तर माहूर तालुक्यातील १८९२० हे. शेतक्षेत्र बाधित होऊन कापूस सोयाबीन



ज्वारी तूर मूग उडीद मका ही पिके जमीन दोस्त झाली आहेत.अनेक शेतकऱ्यांचे पशुधन मृत पावले आहेत तर वादळी वाऱ्याच्या पावसात शेकडो घरांची पडझड झाली. या पूर परिस्थितीचा आढावा घेऊन

किनवट विधानसभेचे आमदार भीमराव केराम यांनी २ सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले व दि ६ सप्टेंबर रोजी तातडीने मुंबई गाठून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. भेटी दरम्यान आ. केराम यांनी किनवट माहूर तालुक्यातील नुकसानीची अघावत माहितीचे निवेदन सादर करून देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. चर्चेदरम्यान त्यांनी किनवट विधानसभा क्षेत्रातील सरसकट शेतकऱ्यांना व पडझड झालेल्या घरांना राज्याच्या आपत्ती विभागाकडून अर्थसहाय्य मंजूर करण्याची मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे लोकार्पण जनसंपर्क कार्यालयातून सांगण्यात आले आहे.

जागावाटपात सर्वांचा सन्मान करणार

मुंबई : गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत जागावाटपाबाबत चर्चा झाली असून सर्वांसाठी सन्मानपूर्वक जागावाटप केली जाईल, एवढीच चर्चा यावेळी झाली. याबाबत स्वतः गृहमंत्री अमित शाह जागावाटपासाठी आवश्यकता असेल तेव्हा वेळ देतील, अशी माहिती सोमवार दि. ९ सप्टेंबर रोजी सुनील तटकरे यांनी दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दोन दिवसीय मुंबई दौरा संपल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी आतली बातमी सांगितली असून अमित शाह रविवारी रात्री मुंबईत आले. अमित शाह यांच्या उपस्थितीत महायुतीच्या नेत्यांची काल रात्री उशिरा महत्त्वाची बैठक पार पडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित होते. तसेच अमित शाह यांनी आज दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी जावून गाणपती बापांचे दर्शन घेतलं तरी अजित पवार त्यांच्या भेटीसाठी गेले नाहीत.अमित शाह यांनी



लालबागच्या राज्याचे दर्शन घेतले तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत होते. पण अजित पवार तिथे दिसले नाही. याबाबत जोरदार चर्चा झाल्यानंतर अमित शाह दिल्लीत परतत असताना अजित पवार यांनी मुंबई विमानतळावर जावून त्यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहेत. दरम्यान, अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत जागावाटपाबाबत काय चर्चा झाली? याबाबत अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेले नेते सुनील तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

लाडकी बहीण योजने विरुद्ध न्यायालयात जाणाऱ्या काँग्रेसला महिलांनी धडा शिकवा-आ. रमेशआप्पा कराड

लातूर :- महिला सशक्त व्हायला त्यांना आधार मिळावा यासाठी राज्यातील महायुती शासनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण ही योजना सुरु केली असता महिलांना या योजनेचा लाभ मिळू नये या आकसापोटी विरोधी पक्षांने ही योजना बोगस आहे यासह विविध टीका करून विरोध केला एवढेच काय तर काँग्रेसवाले तर लाडकी बहीण योजनेच्या विरोधात न्यायालयात गेले. तेव्हा लाडक्या महिला भगिनींसह जनतेने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला धडा शिकवावा असे आवाहन भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी कारेपूर येथे बोलताना केले. रेणापूर तालुक्यातील मौजे कारेपूर येथे ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी भाजपा नेते आ. रमेशआप्पा कराड आले असता त्यांचे मोठ्या जल्लोषाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात वाजत गाजत फटाक्याची आतिषबाजी करत जोरदार स्वागत करण्यात आले. या दौऱ्याच्या निमित्ताने विविध विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांच्या समवेत भाजपाचे जिल्हा सरचिटणीस महेंद्र गोडभरले, विधानसभा अध्यक्ष अनिल भिसे, तालुका अध्यक्ष दशरथ सरवदे, सांगायो समिती अध्यक्ष वसंत करमुडे, शरद दरेकर, अमर चव्हाण, माजी सरपंच दगडू पुरी महाराज, राजीव काळे, भाऊसाहेब गुळविले, ओमकारआप्पा क्षीरसागर, चांद शेख, शरद राऊतराव, शीला आचार्य, श्रीमंत नागराजो, जयप्रकाश जटाळ, आदीची प्रमुख उपस्थिती होती. गोरगरीब सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने विविध लोककल्याणकारी योजना सुरु केल्या. या योजनेची सविस्तर माहिती देऊन या योजनेचा लाभ कोणा कोणाला मिळाला असा प्रश्न आ रमेशआप्पा कराड यांनी



विचारला असता लाडकी बहीण योजनेचे अनेक खाल्यावर पैसे जमा झाल्याने बहुसंख्य महिलांनी समाधान व्यक्त केले. लातूर ग्रामीण मतदारसंघात तब्बल ८४ हजार महिला पात्र ठरले आहेत त्यापैकी रेणापूर तालुक्यातील २९ हजार महिलांच्या खाल्यावर पैसे जमा झाले असल्याची माहिती देऊन उर्वरित महिलांनाही लवकरच पैसे मिळतील अशी माहिती देऊन आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, लाडकी बहीण ही योजना फसवी आहे असे सांगणाऱ्या काँग्रेसवाल्यांचे महिलांच्या खाल्यात पैसे जमा होताच तोंड बंद झाले. महायुती शासनाने समाजातील सर्व घटकांचे हीच लक्षात



घेऊन विविध योजना सुरु केल्या त्याचा लाभ जात धर्म काहीही न पाहता सर्वांना मिळत असून या सर्व योजना भविष्यातही कायमपणे सुरु ठेवण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीत महायुतीला साथ द्यावी बहिणींचा आशीर्वाद डोक्यावर असल्यास भाऊ निश्चितपणे काळजी घेतल्याशिवाय राहणार नाही असेही त्यांनी बोलून दाखविले. कारेपूर गावाच्या विविध विकास कामासाठी आतापर्यंत पाणीपुरवठा योजनेसह ३ कोटी ४५ लक्ष रुपयांचा निधी मिळवून दिला. एवढा निधी आजपर्यंत मिळाला होता का निवडून गेलेल्या काँग्रेस आमदारांनी काय दिले असा प्रश्न उपस्थित करून आ.

रमेशआप्पा कराड यांनी चाकूर पोलीस ठाण्यातगत असलेली कारेपूर परिसरातील १८ गावे रेणापूर पोलीस ठाण्याला जोडण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे अग्रह धरू, बचत गटातील महिलांसाठी गावागावात महिला भवन उभारणीसाठी ग्रामविकास मंत्र्याकडे निश्चितपणे प्रयत्न करू कोरोना काळात बंद झालेले कारेपूर रेल्वे स्थानक पूर्वंत सुरु व्हावे रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी बोलून दाखविले. सांगायो पगारी वेळेवर मिळत नसल्याचा प्रश्न उपस्थित केला असता आ. रमेशआप्पा कराड यांनी शासनाच्या वतीने जिल्हा बँकेला पैसे नियमित पाठविण्यात येते मात्र निवडून गेलेला काँग्रेसचा आमदारच बँकेचा चेअरमन असूनही जाणीवपूर्वक पगारीची आडवणूक केली जात असून गोरगरीबांचे पैसे बँकेत वापरले जातात असा आरोप त्यांनी केला. कारेपूर येथील संवाद बैठकीस शंकर माने, आंकार पल्ले, अनंत माने, श्रीरंग गुळबिले, धीरज माने, निशांत गुळबिले, शेषराव गुळबिले, समाधान टोंबरे यांच्यासह गावातील महिला पुरुष तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादकीय....

तळ्यात-मळ्यात

महाराष्ट्राच्या राजकारणातील त्यातही उत्तर महाराष्ट्रातील राजकारणातील एक प्रभावशाली नेते एकनाथ खडसे यांच्या सध्याच्या राजकीय वाटचालीबाबत निश्चितच संभ्रम निर्माण झाला आहे. कित्येक वर्षे भारतीय जनता पक्षासोबत असलेल्या आणि या पक्षाला महाराष्ट्रात वाढवण्यासाठी महत्त्वाची कामगिरी केलेल्या एकनाथ खडसे यांनी काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये आपण प्रवेश करत असल्याचे जाहीर केले होते. पण अद्यापही एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाची अधिकृत घोषणा करण्यात आली नसल्याने खडसे नाराजही आहेत आणि अस्वस्थही आहेत. पुन्हा एकदा शब्द पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसकडे त्यांची पावले वळू लागली आहेत. भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी भेट झाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपण भाजपमध्ये आलो असल्याची जाहीर घोषणा केली होती. पण महाराष्ट्राच्या पातळीवर एकनाथ खडसे यांना पक्षामध्ये सहभागी करून घेण्यासाठी कोणताही कार्यक्रम झाला नाही. खडसे आमच्यासोबत आहेतच अशा प्रकारची वक्तव्य करण्याव्यतिरिक्त महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.

विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री असलेल्या एकनाथ खडसे यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मंत्रिपद सोडावे लागले होते. त्यानंतरच खडसे आणि फडणवीस यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू झाले. त्यातच देवेंद्र फडणवीस यांचा उजवा हात असलेले गिरीश महाजन हेसुद्धा जळगाव जिल्ह्यातील प्रभावशाली राजकीय व्यक्तिमत्त्व असल्याने त्या जिल्ह्यामध्येसुद्धा एकनाथ खडसे यांची राजकीय कोंडी करण्याचे काम महाजन यांनी केले होते. एकनाथ खडसे यांनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा महाविकास आघाडीचे सरकार राज्यात होते. तेव्हा गृहमंत्री पदावर असलेल्या अनिल देशमुख यांना सांगून खडसे यांनी गिरीश महाजन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा कट रचला होता, अशा प्रकारचा आरोपही महाजन यांनी केला. देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन हे महाराष्ट्रातील प्रभावशाली नेते असल्याने भाजपातील आपल्या प्रवेशाला त्यांचा अडसर ठरत असल्याचे एकनाथ खडसे यांनी अनेक वेळा जाहीर केले. केंद्रातील नेत्यांपेक्षाही फडणवीस आणि महाजन मोठे नेते असल्याचा उपरोधिक टोलाही त्यांनी मारला. दीर्घकाळ राजकारणात असलेल्या एकनाथ खडसे यांच्यासारख्या मोठ्या नेत्याची ही राजकीय मनस्थिती निश्चित समजून घेण्यासारखी आहे.

भाजपच्या स्थापनेपासून या पक्षासोबत असणार्या एकनाथ खडसे यांनी केवळ राजकीय अपरिहार्यतेतून हा पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांची नाळ मुळातच भारतीय जनता पक्षासोबत जोडली गेली आहे. उत्तर महाराष्ट्रात आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्येसुद्धा पक्षावादीचे काम करण्यामध्ये एकनाथ खडसे यांचा मोठा वाटा होता. पण पक्षाने आपल्या या कामगिरीची योग्य दखल कधीच घेतली नसल्याची त्यांची तक्रार कायम होती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या कालावधीत एकनाथ खडसे यांच्यावर जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले तेव्हा आपल्याला फडणवीस यांच्याकडून राजकीय संरक्षण मिळेल असे खडसे यांना वाटत होते; पण तसे झाले नाही. दुसरीकडे त्यांच्या जळगाव जिल्ह्याच्या पातळीवरही त्यांना गिरीश महाजन यांचा राजकीय विरोध कायमच राहिला. अशी सर्व परिस्थिती असताना एकनाथ खडसे यांची सध्याची अवस्था 'एकटा' अशीच झाली आहे. कारण एकतर ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवरून महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य झाले आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये जात असल्याचे जाहीर केले;

पण भाजपने मात्र अधिकृतपणे अद्याप खडसे यांना पक्षात घेतलेले नाही. साहजिकच हा राजकीय गोंधळ संपवण्याचे काम स्वतः एकनाथ खडसेच करू शकतात आणि त्या दिशेने त्यांच्या हालचाली होत असल्याचे स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार जाऊन त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे सरकार येणे योग्य ठरेल, अशा प्रकारची जी इच्छा त्यांनी दोन-तीन दिवसांपूर्वी व्यक्त केली त्यातून त्यांची ही राजकीय भूमिका स्पष्ट होते. खडसे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचा योग्य सन्मान राखून जर पक्षात प्रवेश झाला नाही तर ते कोणत्याही क्षणी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊ शकतात हे उघड आहे. भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांना याची कल्पना नसेल असे नाही; पण अंतर्गत राजकारणांमुळेच या समळ्या गोष्टी घडत आहेत. विद्यमान केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी म्हटल्याप्रमाणे एकनाथ खडसे जर भाजपमध्ये आले तर त्याचा उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजपाला फायदाच होणार आहे. पण याची कोणतीही जाणीव देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन या नेत्यांना आहे असे दिसत नाही. साहजिकच केंद्रातील नरेंद्र मोदी, अमित शहा किंवा जे. पी. नड्डा या नेत्यांनी दबाव आणला तरच आता एकनाथ खडसे अधिकृतपणे भाजपमध्ये येऊ शकतील अन्यथा ते पुन्हा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन ही सर्व अनिश्चितता संपवून टाकतील. अर्थात एकनाथ खडसे यांच्याबाबत चालू असणारे हे राजकारण निश्चितच महाराष्ट्रातील पक्षांतर्गत राजकारणाचा एक नकारात्मक पैलू स्पष्ट करणारा आहे, हे नाकारून चालणार नाही.

स्वीडनमध्ये दोन वर्षांखालील मुलांना मोबाइल व टिव्ही पाहण्यास बंदी!हाच नियम भारतात सुध्दा लागू व्हायला हवा.

आज फक्त स्वीडनमध्येच नाही तर संपूर्ण जगात टिव्ही आणि मोबाइलच्या अती वापरामुळे दुष्परिणामाला सुरुवात झाली आहे. कारण टीव्ही आणि मोबाइलने लहान मुलांसह संपूर्ण मानवजातीला रीस्ते नाते तोडून आपलेसे करून ठेवले आहेत. यामुळे लहान मुलांचे बालपण हिरावले आहे.टिव्हि आणि मोबाइलचा दुष्परिणाम लहान मुलांवर मोठ्या प्रमाणात होऊन पुढील आयुष्यासाठी धोका निर्माण करण्याचे चिन्ह स्पष्ट दिसत आहे.कारण यामुळे अनेक नवीन -नवीन आजार जन्म घेऊ शकतात आणि घेत आहे. आधुनिक काळात लहान मुले रडायला लागली की त्यांच्या हातात मोबाइल देऊन त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला जातो आणि ही प्रथा जगातील अनेक देशांमध्ये आहे.याचा दुष्परिणाम स्वीडनमध्ये दिसायला लागला आहे.त्यामुळे आता स्वीडनमध्ये दोन वर्षांखालील मुलांना मोबाइल, टीव्ही पाहण्यास बंदी घालण्यात आली आहे.एका पाहणीनुसार १३ ते १६ वयोगटातील स्वीडिश किशोरवयीन मुले शाळेबाहेर पडल्यानंतर दररोज सरासरी साडेसात तास मोबाइल, टीव्हीवर घालवत आहेत.८ तासांपेक्षा जास्त वेळ स्क्रीनवर अमेरिकेतील किशोरवयीन मुले घालवत आहेत. हीबाब भविष्यासाठी अत्यंत घातक आहे.देशांच्या आरोग्य संस्थेच्या मते मोबाइल आणि टिव्ही स्क्रीनचा वापर शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करीत असल्याने लहान मुलांना डिजिटल मिडिया आणि टेलिव्हिजन पासून पूर्णपणे दुर ठेवले पाहिजे.मोबाइल, टीव्हीच्या अतिवापरामुळे कौटुंबिक संवाद आणि शारीरिक व्यायाम बंद झाले आहे.आपण म्हणतो बालपण देगा देवा!परंतु आज आपले बालपण मोबाइल आणि टिव्हीने हिरावून घेतले आहे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. स्मार्टफोन दिवसेंदिवस छोट्या-छोट्या बालकांसाठी व युवावर्गासाठी घातक सिद्ध होत.त्याचप्रमाणे शाळांमध्ये व ऑनलाईन शिक्षणप्रणालीमध्ये विद्यार्थींवर मोबाइलचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहे व यांचे दुष्परिणाम हळूहळू सामोरं येतांना दिसत आहे.एक वर्षावरील मुलं रडतात म्हणून आई-वडील मुलांच्या हातात मोबाइल देवून आपली सुटका करून घेतात.याचेही दुष्परिणाम हळूहळू समोर येतांना दिसत आहे.याचेच प्रायश्चित आज स्वीडिश किशोरवयीन मुले भोगत आहेत.ही परिस्थिती फक्त स्वीडनमध्येच नाही तर भारतासह संपूर्ण जगात आपल्याला पहायला मिळते.यामुळे जगातील संपूर्ण शाळांनी मोबाइलवर बंदी आणायी असा सुचक सल्ला युनेस्कोने सुध्दा दिला आहे. देशासह जगात डिजिटल क्रांती झाली अवश्य परंतु त्याचा गैरवापर विद्यार्थ्यांच्या व युवकांच्या अंगाशी येतांना दिसत आहे. सोबतच बालवयात आई-वडील मुलांना मोबाइलच्या आहारी टाकतांना दिसतात.स्मार्टफोनमुळे सामाजिक, व्यवहारीक व इतर क्षेत्रात आमूलाग्र बदल झाल्याचे आपल्याला दिसून येते. आज मोबाइलच्या अतिवापरामुळे कोणीही कोणासोबत समक्ष बोलायला तयार नाही,घरात सर्वसाधारण चर्चा करायला तयार नाही, कोणत्याही गोष्टीची बोलण्यातून देवाणघेवाण किंवा आदानप्रदान होत नाही.कारण एक वर्षांच्या मुलांपासून ते मोठ्या पर्यंत सर्वच घटोन्नतं मोबाइलमध्ये व्यस्त असतात. पालक आपल्या जबाबदारीपासून पळ काढण्यासाठी व अतिलाडामुळे चिमुकले सुध्दा मोबाइलच्या व टिव्हीच्या आहारी गेले आहेत.यामुळे मानसिक आजार वाढण्याची दाट शक्यता आहे आणि वाढत आहे. मोबाइलच्या गेममध्ये युवावर्ग दिवसेंदिवस फसतांना दिसत आहे.याचे मुख्य

कारण म्हणजे भारतात युवावर्ग मोठ्या प्रमाणात मोबाइलच्या आदिन झालेले आहेत. यामुळे त्यांना अनेक व्याधींचा सामना करावा लागतो आहे. शिक्षण क्षेत्रातील डिजिटल क्रांती विद्यार्थ्यांसाठी चिंताजनक असल्याचे मत युनेस्कोच्या अहवालातून समोर आले आहे.मोबाइलचा अतिरिक्त वापर झाल्याने शैक्षणिक कामगिरी मंदावते.स्क्रीन टाईम वाढल्याने मुलांच्या भावनिक स्थिरतेवर नकारात्मक परिणाम होतो.परिणामी,मुले चिडचिडे व रागीट बनतात असेही युनेस्कोने म्हटले आहे.यामुळे मुलांमधील फिजिकल ऍक्टिविटी दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात कमी होतांना दिसत आहे हा अत्यंत चिंतेचा आणि गंभीर विषय आहे.देशात ७४ टक्के मुले (११ ते १७ वयोगटातील) रोज ३० मिनीटेही मैदानी खेळ खेळत नाही.त्याचप्रमाणे १६ ते ३४ वयोगटातील ५९ टक्के लोक ऑनलाईन खेळ ३-३ तास खेळण्यात मग्न असतात.म्हणजेच आजची युवा पिढी मोबाइलच्या खेळांमध्ये (गेममध्ये) मोठ्या प्रमाणात मग्न असल्याचे स्पष्ट दिसून येते.यामुळे शरीराला आवश्यकतेनुसार पाहिजे तेवढा व्यायाम मिळत नाही.डब्ल्युएचओच्या रिपोर्ट नुसार भारतात ११ ते १७ वयोगटातील ७४ टक्के मुले फिजीकल ऍक्टिव्ह नसल्याचे सांगितले जात आहे.म्हणजेच एका आठवड्यात मुलं १५० मिनिटसुध्दा खेळत नाही किंवा शारीरिक हालचाली ज्या पध्दतीने पाहिजेत त्या पध्दतीने दिसून येत नाही.यावरून स्पष्ट होते की आजचा विद्यार्थीवर्ग व युवावर्ग दिवसेंदिवस डोक्यानी कीतीही हुशार असेल परंतु शारीरिक दृष्ट्या खालावत असल्याचे दिसून येते. देशातील ४१ टक्के लोक मोबाइलच्या नादामुळे शारीरिक व्यायामाच्या दृष्टीकोनातून ऍक्टिव्ह नसल्याचे दिसून येते.म्हणजे आज बालवयापासून तर युवा वर्गापर्यंत आणि युवावर्गापासून तर वयस्कर लोकांना सुध्दा मोबाइलने चांगलेच जखडल्याचे आपण पहातो.यामुळे शरिराला ज्या पध्दतीने आणि ज्याप्रमाणात व्यायामाची आवश्यकता आणि गरज आहे तो मिळत नसल्याने अनेक व्याधी किंवा आजार बालकांमध्ये, युवावर्गामध्ये व अन्य लोकांमध्ये दिसून येते व यांचा आरोग्यावर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होत आहे.आज भारतातच नाही तर संपूर्ण जगात मोबाइल शिवाय जिवन अधुरे असल्याचे सर्वांना वाटते. परंतु मोबाइलचा वापर दिवसेंदिवस मानवाच्या दृष्टीकोनातून घातक सिद्ध होत आहे हेही तितकेच सत्य आहे याला कोणीही नाकारू शकत नाही. म्हणजेच मोबाइलचा अती वापर जीव घेणा सीध्द होवू शकते यालाही नाकारता येत नाही.मानवाच्या मेंदूला (मस्तिष्काला) रक्तपुरवठा व्यवस्थित आणि सुरळीत झाला नाही तर (स्ट्रोक)होण्याचे मोठे कारण ठरू शकते. स्ट्रोक म्हणजे पॅरालिसीसचा टॅक अथवा लकवा किंवा ब्रेन टॅक असेही म्हणतात.देशात स्ट्रोकच्या आजाराचे जवळपास ६५ लाख रूपण असल्याचे सांगितले जाते.म्हणजेच आजच्या घडीला मोबाइलच्या अती वापरामुळे मानवजाती अत्यंत धोकादायक स्थितीत आल्याचे समजते.ही बाब स्पष्ट होते की मोबाइलच्या अती वापरामुळे लड्डुपणा, शुगर (मधुमेह), डोळ्यांचा आजार ,मानेचा त्रास,हार्टच्या आजारासह अनेक आजार मानवाच्या शरिरात घर करीत आहे.याचे मुख्य कारण म्हणजे शरीरातील अवयवांना पाहिजे त्याप्रमाणात व्यायाम मिळतच नाही.त्यामुळे ही कठीण परिस्थिती उध्दभवत आहे.मानवाला मोबाइलमुळे व टिव्हीमुळे जेवढा आनंद मिळतो त्यापेक्षा जास्त धोका मोबाइल व टिव्हीच्या स्क्रीनमुळे होणाऱ्या आजारांमुळे निर्माण होत आहे.त्यामुळे मोबाइलचा वापर

कमीत कमी कसा करता येईल व आपल्याला शारीरिक दृष्ट्या कोणताही धोका निर्माण होणार नाही यापध्दतीने मोबाइलचा वापर व्हायला हवा.अमेरिकन केडमी ऑफ पीडियाट्रिक्स या संस्थेने एका संशोधनात म्हटले आहे की दोन ते चार वर्षांच्या मुलांनी दिवसातून फार तर एक तास फोन वापरणे योग्य असल्याचे संशोधनात म्हटले आहे.चार वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांनी दररोज दोन तास मोबाइल वापरणे योग्य आहे.यापेक्षा जास्त मोबाइल वापरल्यास डोळ्यासोबतच मानसिक आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो यानंतर यांचे भयंकर परिणाम भोगावे लागू शकतात.आपण काय करायचं आणि काय करू नये हे आपणच ठरवू शकतो व धोकादायक वस्तू पासून दुर राहू शकतो.आज आपण पहातो ३ ते २० वर्षे वयोगटातील मुले-मुली टीव्ही पहाताना, जेवतांना मोबाइलला चीपकून रहातात. जनुकाय मोबाइल बीना जिवन अधुरे आहे की काय अशी परिस्थिती दिसून येते.याचा दुष्परिणाम पुढेचालून भयानक होवू शकतो.छोटे मुलं रडायला लागले की आई- वडिल त्यांच्या हातात मोबाइल देऊन मोकळे होतात परंतु हे घातक आहे. त्यामुळे पालकांना आग्रहाची विनंती करतो की मुलांना मोबाइल पासून जितके दुर ठेवता येईल तितके दुर ठेवलेच पाहिजे. यामुळे मुलांना फिजिकल ऍक्टिव्हिटी किंवा व्यायाम करण्यास मदत होईल.मोबाइलचा अती वापर शरिराला घातक आहेच त्याचबरोबर त्याचा गैरवापर केला तर जीवाला सुध्दा धोका निर्माण होऊ शकतो आणि होत आहे. आजही लोक वाहन चालवितांना मोबाइलवर बोलत रहातात यामुळे अनेक दुर्घटना झाल्याचे आपण पहातो आणि यामुळे देशात मोठ्या प्रमाणात जीवीत हाणी सुध्दा झाल्या आहेत. मोबाइल वापरायला हरकत नाही,परंतु त्याचा योग्यवेळी आणि कमीत कमी वापर व्हायला पाहिजे.अन्यथा मोबाइलमुळे जेवढे सुख आणि आनंद मिळतो.त्यापेक्षा हजार पटीने आपल्याला यातना किंवा दुःख भोगाव्या लागतील हेही तितकेच सत्य आहे. त्यामुळे मुलांनी मोबाइल हातात घेण्यापेक्षा पुस्तक, वर्तमानपत्र हातात घेतले तर बुध्दीचा विकास झपाट्याने होईल व पुस्तकी ज्ञानामुळे शरिराच्या विकासाला मोठी चालना मिळेल. आपण एकंदरीत विचार केला तर मोबाइल युगामुळे देशातील मातीतील छोटे-छोटे खेळ नामशेष झाले किंवा होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे अनेक आजारांचा सामना करावा लागतो आहे.आजच्या युवापिढीला जुने खेळ काय होते ते सुद्धा माहिती नाही आणि या संपूर्ण गोष्टी मोबाइलमुळे उध्दभवतांना दिसते. म्हणजेच आजचे मोबाइल युग बालकांसाठी,युवा वर्गासाठी किंवा विद्यार्थ्यांना शारीरिक दृष्ट्या अपंग करीत असल्याचे दिसून येते.यावरून असे लक्षात येते की वरुंअल खेळांमुळे रियल खेळ हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.आज मोबाइलची दुनिया पहाता असे वाटते कहा गये ओ दिनस्वीडनमध्ये मोबाइल आणि टिव्हीचे लहान मुलांवर होत असलेले दुष्परिणाम पहाता स्वीडन सरकारने काही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत.यावरून स्पष्ट होते की टीव्ही आणि मोबाइलने स्वीडनमध्ये भयावह रूप धारण केले आहे.त्यामुळे यापासून आपण सर्वांनीच सावधगिरी बाळगली पाहिजे.

लेखक

रमेश कृष्णराव लांजेवार

(माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर)

मो.नं.९९२१६९०७७९, नागपूर.

विवेकवादाने माणूस समृद्ध होतो

धर्मनिरपेक्ष पुरोगामी विज्ञानवादी विचार मांडण्याच्या विचारवंतांना विचार मांडतांना मुस्कटदाबी, झुंडशाहीचा सामना करावा लागतो, हे खेदाने म्हणावे लागते. कारण आजही साहित्यिकांवर सातत्याने हल्ले होत आहेत. अभिव्यक्ती, स्वातंत्र्य धोक्यात आले आहे, असे म्हणणे वागवे ठरणार नाही. आजचा काळ ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा काळ, अशा काळात अंधश्रद्धा गाडून टाकावी आणि आपलं कर्तव्यकर्म अत्यंत विश्वासाने करीत राहावं, बेदरकारपणे.कारण माणसाला अंधश्रद्धा दैववादी बनविते आणि दैववाद हा घातक असतो. विवेकवाद जोपासतांना मनःस्ताप सहन करावा लागतो पण ते कठीण मात्र नक्किच नाही. यासाठी प्रत्येकानेच एकविसाव्या शतकात वाटचाल करताना विज्ञानाचा आधार घेवून विवेकवादाचा पुरस्कार करायला हवा. कारण विवेकवादाने माणूस समृद्ध होतो आणि सत्यापर्यंतही पोचतो. विवेकी विचार करताना बंडखोर व्हावे लागते. पण त्याला प्रतिसादही मिळतो. थोडा त्रागा सहन करावा लागतो, एवढेच. २५०० वर्षांपूर्वी तथागत सिध्दार्थ गौतमांनी विज्ञानावर आधारीत धम्म सांगतांना मी तो सांगतो म्हणुन स्विकारा असे कधीच म्हटले नाही. उलट तुमच्या विचाराला पटेल तरच स्विकारा असे म्हणुन विवेकबुध्दीला आवाहन केले. बौध्दधम्म हा चिकित्सेनंतर सांगितलेला आहे. रोगनिदानांतर दिलेले औषध आहे. भगवंतांनी प्रथम मानवजातीच्या रोगाचे निदान केले. जगात दुःख व दारिद्र्य हे महाभयंकर रोग आहेत. हे या चिकित्सेनंतर शोधलेले उत्तर होय. यालाच बौध्दधम्माचे अधिष्ठान म्हणता येईल. आता प्रश्न उपस्थित होतो की, दुःख व दारिद्र्य हे रोग कोणता धर्म नाहीसा करेल ? जो धर्म हे दुःख व दारिद्र्य नाहीसे करण्याचा प्रभावी आणि परिणामकारक मार्ग दाखवू शकत नाही. तो धर्मच होवू शकत नाही. कारण धर्म हा समाजधारणेसाठी आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे. व्यक्ती स्वातंत्र्यावरती हल्ला करणे हे लोकशाहीला अभिप्रेत नाही. संवैधानिक लोकशाहीमध्ये तर त्या स्वातंत्र्याचा आदरच केलेला आहे. तरी देखील प्रत्येक व्यक्तीला आपले विचार व्यक्त करण्याचे, आपला विचार निर्भिडपणे, अत्यासपूर्ण पध्दतीने मांडण्याचे स्वातंत्र्य भारतीय संविधानाने

प्रत्येकाला दिलेले आहे. माणूस मारून विचार संपवता येत नाहीत, उलट ते अधिक प्रमाणात फोफावत जातात. डॉ. दामोळकरांच्या मारेकऱ्यांचा अद्याप पता नाही, अकरा वर्षे झालीत तरी शासन शोध कार्यास विलंब किंवा कुचराई करते, शासन मारेकऱ्यांना पाठीशी घालत तर नाही नाही ? असा अनाकलनीय प्रश्न निर्माण होतो, असे समजायला हरकत नाही. जगात जे जे वैज्ञानिक होवून गेलेत त्यांनी ग्रंथ व शब्दप्रमाण्यवाद नाकारला. त्यामुळेच आपली पिढी सत्यापर्यंत पोहोचू शकली. सत्य जाणून घेण्याच्या एका विशिष्ट भूमिकेकून प्रत्येक माणसाने विचार केला तर विवेकवादी म्हणून जगता येणे शक्य आहे. पण त्यासाठी समाजाच्या निर्माण केलेल्या चौकटी तोडण्याचे धाडस आपल्यात असणे आवश्यक आहे. काही रुढी परंपरांतूनआपली सुटका झाली असे आपल्याला वाटत असले तरीही त्या बाबी समाजात पुन्हा डॉक वर काढू शकतात कारण त्या तात्पुरत्या असतात. त्यामुळेच सातत्याने विवेकवादाचा पुरस्कार करणे आवश्यक ठरते. रुढी परंपरेला खतपाणी घालण्यापेक्षा त्याला मुठमाती देणे तितकेच गरजेचे आहे. समाजातील अनिष्ट प्रथांवर पुराणमतवादावर अंधश्रद्धांवर प्रहार करून समाजात विवेकवादाची पेरणी करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, साधनाकार डॉ. नरेन्द्र दामोळकर, कॉंग्रेस गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश या या चारही विचारवंतांना मारण्यासाठी बुरसट आणि एकाच विचारधारेचे लोक आहेत यात शंकाच नाही. अंधश्रद्धा निर्मुलून चळवळीला आयुष्यभर विवेकवादाची पाठराखन करणाऱ्या डॉ. दामोळकरांची हत्या हा मोठा धक्का होता. विचारांची लढाई विचारांनेच करण्याची परंपरा असलेल्या आणि पुरोगामीचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात असे घडणे अस्वस्थ करणारे होते. महात्मा फुले, छत्रपती शाहु महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची मशागत झालेल्या महाराष्ट्रात्रे अनेक वैचारिक लढे आणि चळवळी पाहिल्या आहेत. आपल्या विरोधकांना संपविण्याची परंपरा महाराष्ट्रात नाही. ही स्थिती कां निर्माण झाली याची सर्वांनीच अंतर्मुख होवून विचार करण्याची गरज आहे.

मात्र सत्तेचे राजकारण करणाऱ्या कोणालाच तसे करण्याची गरज वाटत नाही. उलट मतपेढ्यांसाठी प्रतिगामी शक्तींना चुचकारण्याचे राजकारण केले आहे. परिणामी सामाजिक स्वास्थ्य हरवत असून अनिष्ट प्रथा परंपराकडे जातीय आणि धार्मिक चष्प्यातून पाहिले जात आहे. आपल्या एखाद्या मुद्याला विरोध करणारा शत्रुच असल्याची प्रवृत्ती वाढत आहे. दामोळकर, पानसरे यांच्या हत्येमागे हीच प्रवृत्ती आणि विकृती आहे. विवेकांने विचार करणे, आपल्या विरोधकालाही त्याचे विचार व्यक्त करण्याची संधी देणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य राखणे, विज्ञानाच्या कसोटयांवर तपासून पाहणे हे सारे हरवू लागले की काय असा प्रश्न त्यामुळे पडतो. दुदैव असे आहे की हे सारे कळत असुनही समाज, राजकिय पक्ष डोळ्यावर झापड बांधून त्याच्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. महाराष्ट्र भर तथा महाराष्ट्राबाहेर ही फिरतांना अधिशिक्षित, अर्धशिक्षित व उच्चशिक्षित समाज श्रध्दा नावाखाली अंधश्रध्देला बळी पडतो आहे व त्यामुळे त्याचे ऐच्छिक, आर्थिक, शारीरिक, मानसिक नुकसान होत आहे, याची जाणीव डॉ. नरेन्द्र दामोळकर यांना झाली होती, म्हणुनच या बाबी संविधानाच्या तत्वांने कायद्याचा आग्रह धरीत थांबविण्याचा आग्रही प्रयत्न त्यांनी केला होता. या प्रयत्नाच्या जवळपास अंतिम टप्प्यावर ते असतांना त्यांची जाणीवपूर्वक हत्या करण्यात आली. विज्ञानाच्या कसोटीवर आपल्या श्रध्दा तपासून घेत वाटचाल करण्यासाठी आवश्यक असलेल्या चर्चेच व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची खरी गरज आहे. याच संदर्भात राजश्री शाहु महाराजांनी तर अंधश्रध्देवर कडाडून हल्ला चढवत म्हटले होते की, अंधश्रध्दा हा मनुष्याच्या प्रगतीतील अडथळा असून धार्मिक रुढी आणि प्रथांमुळे मनुष्य आपलं मनुष्यत्व गमावतो आणि पशुप्रमाणे वर्तन करू लागतो. ईश्वरावर श्रध्दा ठेवून अंधश्रध्दा टाळता येते, हे ही निक्षुण सांगितले. एकविसाव्या शतकात आपण विज्ञान-तंत्रज्ञानाच्या आधारे मोठी प्रगती साधत असतांना विज्ञानाचा पाया असलेलं तर्कसुत्र विसरलो, तर विनाश अटळ आहे. अशा या काळात आपण वैज्ञानिक दृष्टिकोणाचा अंगीकार करण्यासाठी प्रयत्न करणे याच अनन्यसाधारण महत्त्व आहे.

प्रभाकर सोमकुवर

नागपूर

दुरध्वनी क्र : ९५९५२५५९५२

निरोगी आणि आनंदी आयुष्यासाठी आजच करा 'या' ५ सवयींचा भवलंब

सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण पिवून जातात. अशावेळी आरोग्याकडे त्यांना नीट लक्ष देता येत नाही. परिणामी अनेक आजारांना ते बळी पडून जातात. तरी सुद्धा काही जण आपले शारीरिक आरोग्य चांगले राहावे यासाठी व्यायाम करण्यास सुरुवात करतात. पण आजच्या जगात जर आपल्याला निरोगी आणि आनंदी आयुष्य हवे असेल तर फक्त आपले शारीरिक आरोग्य नाही तर मानसिक आरोग्य सुद्धा चांगले हवे. म्हणूनच आज आपण अशा काही आरोग्यदायी सवयींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामुळे नक्कीच तुमचे आयुष्य शांत आणि निरोगी राहील.

मेडिटेशन मेडिटेशन ही एक प्राचीन टेकनिक आहे जी मनाला शांत आणि केंद्रित करते. दररोज काही वेळ मेडिटेशन केल्याने तणाव कमी होतो, मेंदूचे कार्य वाढते आणि मानसिक आरोग्य सुधारते. संशोधनात असे आढळून आले आहे की नियमित मेडिटेशन केल्याने केवळ मानसिक शांती मिळत नाही, तर शरीरही निरोगी राहते. तसेच यामुळे रक्तदाब नियंत्रित होतो, हृदयाचे आरोग्य आणि झोपेची गुणवत्ता सुधारते, जो दीर्घ आयुष्याचा आधार आहे. सकारात्मक विचार करणे उत्तम मानसिकतेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे तुमची विचारसरणी सकारात्मक ठेवणे आणि कृतज्ञता व्यक्त



करणे. दैनंदिन जीवनात सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्याने आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी कृतज्ञता बाळगल्याने नकारात्मक भावना दूर होतात. जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात कृतज्ञ राहायला शिकता तेव्हा तुमचा मानसिक ताण कमी होतो आणि तुम्हाला अधिक आनंदी वाटते. संतुलित आहार घ्या एक संतुलित आहार घेणे फार महत्त्वाचे आहे.

याचा अर्थ असा की जेवताना तुम्ही अन्नाचे प्रमाण, चव आणि पोषण समजून खाता. ही सवय तुम्हाला अति खाण्यापासून रोखतेच शिवाय सकस आणि पौष्टिक आहार घेण्यास प्रेरित करते. तुमच्या जेवणाचे वेळापत्रक, ते हळूहळू चघळणे आणि अनावश्यक स्नॅक्सपासून दूर राहणे तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी बनवू शकते. नाती जपा आणि त्यांना वेळ द्या सजगतेचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे तुमच्या नातेसंबंधांना महत्त्व देणे. चांगले आणि मजबूत नातेसंबंध तुम्हाला केवळ भावनिकदृष्ट्या चांगले बनवत नाहीत तर तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य देखील सुधारतात.

तुमचे कुटुंब, मित्र आणि प्रियजनांसोबत वेळ घालवणे, त्यांच्याशी जोडले जाणे आणि त्यांच्या भावना समजून घेणे. हे सर्व तुमचे जीवन अधिक संतुलित आणि आनंदी बनवू शकते. नातेसंबंधांमध्ये गुंतवणूक केल्याने तणाव कमी होतो आणि जीवन सकारात्मकता येते, ज्यामुळे तुमचे आयुष्यही वाढते.

भ्रष्टाचारी काँग्रेस नेत्यांनी भाजपावरती खोटे आरोप करू नये - माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

लातूर दि.०९-०९-२०२४ देशामध्ये पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या शासनाने १० वर्षांमध्ये अत्यंत स्वच्छ व भ्रष्टारमुक्त शासन चालविले. महाराष्ट्रामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री व आजचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस हे अत्यंत पारदर्शक व कुशलतेने महाराष्ट्राचे शासन चालवित आहेत. असे असताना




महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विजय वडेडिवार व लातूरचे आमदार भाजपा सरकारवरती भ्रष्टाचाराचे आरोप करीत आहेत. वडेडिवार काँग्रेस शासनामध्ये इतर मागास व बहुजन कल्याण विकास मंत्री असताना विद्यार्थी वाटप करताना किती पैसे घेतले. याचा अनुभव आम्हाला व जनतेला आहे. काँग्रेसचा भ्रष्टाचार हाच आधार असताना भाजपा शासनावरती आरोप करणे हे देशाला व महाराष्ट्रातील जनतेला माहीत

आहे. त्यामुळे काँग्रेसने खोटे आरोप करणे थांबवावे. अन्यथा जनता त्यांना चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. असे प्रतिपादन भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा व गुजरात राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.यावेळी ते लातूर तालुक्यातील रामेगाव येथे भारतीय जनता पार्टीच्यावतीने परिवर्तन संकल्प यात्रेच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी रामेगाव येथील कार्यक्रमाला भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांतराव

शेळके, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस निळकंठराव पवार, जननायकचे जिल्हा उपाध्यक्ष बी.टी.कदम, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब देशमुख, युवा नेते उध्दवराव जाधव, तानाजी झुंजे, राजेसाहेब देशमुख, नवनाथ झुंजारे, कैलास नागोलकर, पवन मगर, देवेंद्र मगर, शत्रुघ्न मगर, सुप्रिय मगर, सोमनाथ शेटे, लालासाहेब मगर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी रामेगाव येथील संयोजन समितीच्या प्रमुख मान्यवरांचा शाल, पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक कैलास नागोलकर यांनी करून आपल्या प्रास्ताविकामध्ये गावातील समस्या मांडण्याचे काम केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार अब्दूल गालिब शेख यांनी केले.

अक्रोड खाण्याचे तोटे तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या आक्रोड कोणी खाऊ नये

अक्रोड हे असेच एक ड्राय फ्रूट आहे जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. पण या ६ लोकांसाठी ते हानिकारकही ठरू शकते. अक्रोड हे असेच एक ड्राय फ्रूट आहे जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. परंतु ते लोकांसाठी हानिकारक असू शकते. अक्रोडाचा आहाराने अनेक प्रकारे समावेश केला जाऊ शकतो. पण तुम्हाला माहीत आहे का की अक्रोडाचे अनेक फायदे असूनही काही तोटेदेखील आहेत होय, तुम्ही ते बरोबर एकले आहे, काही लोकांसाठी अक्रोडाचे सेवन हानिकारकदेखील असू शकते. अक्रोड खाण्याचे तोटे आणि ते कोणी खाऊ नये ते जाणून घेऊया. अक्रोड खाण्याचे तोटे लर्जी काही लोकांना अक्रोडाची लर्जी असू शकते, ज्यामुळे खाज येणे, सूज येणे, श्वास घेण्यास त्रास होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. लड्डुपणा अक्रोडमध्ये कॅल्शरी आणि चरबी जास्त असते. त्यामुळे त्याच्या अतिसेवनेने वजन वाढू शकते. जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी आहार घेत असाल तर तुम्ही त्याचे सेवन टाळावे. पचन अक्रोडमध्ये जास्त प्रमाणात



फायबर असते, ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. रक्त पातळ होणे अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी सिड असते, ज्यामुळे रक्त पातळ होण्यास मदत होते. किडनी अक्रोडमध्ये ऑक्सलेट असतात, ज्यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो. त्यामुळे, तुम्हाला किडनीची समस्या असल्यास, अक्रोडाचे सेवन मर्यादित करा. त्वचा अक्रोडाचे

जास्त सेवन केल्याने काही लोकांमध्ये त्वचेवर पुरळ उठू शकते. जर तुम्हाला अशी समस्या असेल तर तुम्ही अक्रोड खाणे टाळावे. अक्रोड खाण्याची योग्य पद्धत अक्रोड रात्री पाण्यात भिजवून ठेवून सकाळी दूधासोबत खाल्ल्यास शरीरास चांगला फायदा होतो. तुम्ही जर अक्रोड खाण्यास सुरुवात करणार असाल तर या गोष्टी नक्की पडताळून पाहाव्यात. तुमच्या शरीरास अक्रोड हितवर्धक आहे की नाही यासाठी आधी डॉक्टरांचा सल्ला घेऊन खात्री करून घ्या. अक्रोड किती प्रमाणात खावे दिवसभरात मूठभर अथवा ४ ते ५ अक्रोड खाण्यास काही हरकत नाही. त्याहून अधिक प्रमाणात अक्रोड खाल्ल्यास तुमच्या शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतो.

मुलांची अतिकाळजी करणे योग्य आहे का; हेलिकॉप्टर पालकत्व म्हणजे काय?

लहान मुले खोटे बोलतात... हे खोटेपण येते कुठून? लहान मुले हाणामार्या करतात.. या हाणामार्या कशा निर्माण होतात? लहान मुले फसवतात... आपण त्यांना लबाड म्हणून सोडून देतो! लहान मुले चिडतात, संतापतात आणि रागाच्या भरात वस्तू भिरकावून देतात, तोडतात. अशा प्रकारातून 'बालगुन्हेगारी मानसिकता' निर्माण होण्याला अनेक कारणे असतात. त्यातलेच एक कारण म्हणजे मुलांबद्दल अतिप्रमाणात विकृतीयुक्त पझेसिव्ह असणे, त्यांची अतिकाळजी करणे आणि त्यांना अतिप्रमाणात सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करणे. हेलिकॉप्टर पालकत्व! या ठिकाणी एक



गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, काळजी करणे आणि अतिकाळजी करणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अतिकाळजी जेव्हा सुरू होते तेव्हा मुलांवर प्रचंड नियंत्रण ठेवले जाते. त्यांच्या बारीक-सारीक गोष्टींवर करडी नजर ठेवली जाते. एवढेच नव्हे, तर आपल्या मुलांनी आपल्या इच्छा व कुवतीप्रमाणे जे जे करायला हवे ते ते सर्व त्यांना करू न देता आपण स्वतःच करायचे आणि त्यांना ते मिळवून घ्यायचे. शाळेमध्ये एखादी अॅक्टिव्हिटी किंवा प्रोजेक्ट सांगितला असेल, तर तो पालकांनीच पूर्ण करून घ्यायचा. अशा पद्धतीने जेव्हा पालक वागू लागतात तेव्हा त्याला हेलिकॉप्टर पालकत्व असे म्हणतात. अपयश पचवायला शिकवा! या सार्याचा परिणाम काय होतो, तर त्या मुलांमध्ये अनेक दोष पुढे हळूहळू निर्माण होत जातात. सर्वप्रथम एखाद्या संकटाला किंवा समस्याला तोंड कसे घ्यायचे याचे कोणतेही कौशल्य त्यांच्यामध्ये निर्माण होत नाही.

मानसिकदृष्ट्या त्यांच्यामध्ये विचारांचे अपंगत्व तयार व्हायला लागते. मुलांना अपयश येऊ नये म्हणून आपण सर्व करून देऊ लागलो, तर अपयश नावाची चीज काय असते याची ओळखदेखील त्यांना होत नाही. त्यातून स्वतःची इमेज ही फुगवून जिंकडे तिकडे सांगितली जाते. त्यातून खोटेपणा तयार होतो. दुसरीकडे आपल्या भावनांवर आपण नियंत्रण कसे ठेवायचे हे न शिकल्याने भावनांवरचा ताबा सुटतो आणि शाळेत व समाजात छोटे-मोठे गुन्हे त्यांच्या हातून घडू लागतात. वास्तवतः, मुलांमध्ये जन्मतःच मेंदूदोष असतील किंवा व्यंग असले तर तेथे हेलिकॉप्टर पालकत्व उपयोगी पडेलही कदाचित; पण मूल जर सामान्य वृत्तीचे असेल तर तेथे ते हानी करते. धोकादायक पालकत्व! जर मुलांना समस्या आणि संकटे यांची ओळख लहानाचे मोठे होत असतानाच जर झाली, तर पुढील आयुष्यात सारे काही गुडी गुडी आहे, हा भ्रम त्यांच्या डोक्यात निर्माण

होत नाही. अनेक मुलांना स्वतंत्रपणे काहीतरी करायची इच्छा असते. ती इच्छा त्यांना मनातच ठेवावी लागते. मुलाला किंवा मुलीला काय व्हायचे आहे, हा विचार करण्याचा वाव त्यांना दिला जात नाही. पालकांनी सांगितले म्हणून मनाच्या विरोधात जेव्हा मुले करत राहतात तेव्हा अर्थातच त्यांना अपयश येण्याची शक्यता वाढत जाते आणि त्यातून खोटेपणा, फसवाफसवी, हिंसा अशा मार्गांकडे ते वळतात. नार्सिसिझमचा धोका! एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, हेलिकॉप्टर पालकत्व केलेल्या मुलांमध्ये शारीरिक आजारदेखील उद्भवलेले आहेत कारण मुलांनी काय खावे, कोणता व्यायाम करावा, कधी झोपावे वगैरे कडक नियम पालकांनी पालकांच्या सोयीप्रमाणे केल्याने मुलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो. त्याचा परिणाम निर्णय घेण्याची क्षमता नाहीशी होण्यावर होतो. सतत दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची वृत्ती तयार होते आणि काही वेळा तर स्वतःच्याच प्रेमात पडण्याची विकृती तयार होते. ज्याला नार्सिसिझम असे म्हणतात. गंभीर विचारांची गरज! हेलिकॉप्टर पालकत्व वाढण्यात हातभार लावणारे दोन घटक महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे मोबाईल आणि दुसरे म्हणजे एकुलते एक मूल असणे. लहान मुलांकडून जेव्हा गुन्हे घडतात, तेव्हा अर्थातच त्यावेळी आपल्या पालकांचे संस्कार करण्याची रीत कशी असते, हे फार महत्त्वाचे ठरते. लहानाचे मोठे होत असताना मुलांवर संस्कार हे जर विवेकी होत असतील तर पुढे गुन्हे होण्याची क्षमता कमी होत जाते. पण याविषयी गंभीर विचार केला जात नाही. तो पालकांनी करावा, एवढेच येथे नमूद करावेसे वाटते.

बदलत्या विदेशनीतीचे फलित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुनेई आणि सिंगापूर या दोन देशांना अलीकडेच दिलेली भेट ही अनेकांसाठी महत्त्वाची ठरली. हे दोन्ही देश आसियान या शक्तिशाली व्यापारी गटाचे सदस्य असून त्यांच्या आर्थिक विकासाचे प्रतिमान भारतासाठी प्रेरणादायी आहे. चीनबरोबर या देशांचे आर्थिक सहकार्य असले तरी बदलत्या काळात या देशांना त्यांच्या निर्यातीमध्ये आणि आयातीमध्येही विविधता आणायची आहे. यासाठी भारत हा सक्षम पर्याय ठरणार आहे.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोन दिवसांचा दोन देशांचा आणखी एक दौरा नुकताच संपन्न झाला. यावेळी पंतप्रधानांनी बुनेई आणि सिंगापूर या देशांना विशेष भेट दिली. बुनेई आणि भारत यांच्या राजनैतिक संबंधांना यदा ४० वर्षे पूर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे चार दशके उलटूनही आजवर एकाही भारतीय पंतप्रधानांनी या देशाला भेट दिलेली नव्हती. त्यामुळे पंतप्रधान मोदी हे बुनेईला भेट देणारे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. दुसरीकडे सिंगापूरला पंतप्रधान मोदींनी पाचव्यांदा भेट दिली. दहा वर्षांपूर्वी पंतप्रधान म्हणून त्यांनी या देशाला पहिल्यांदा भेट दिली होती. आता तिसऱ्या टर्मच्या सुरुवातीलाच त्यांनी सिंगापूरचा दौरा केला. यातून एकूणच दक्षिण पूर्व आशिया आणि आसियान यांना भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये कशा प्रकारे प्राधान्य दिले जाईल, ही बाब अधारेखित होत आहे. एखाद्या देशाला

भारतीय पंतप्रधानांनी पाचव्यांदा भेट देणे यातून त्या देशाचे भारतासाठी असणारे महत्त्व लक्षात येते. सिंगापूर आणि बुनेई या देशांचा पंतप्रधानांचा हा दौरा आर्थिक आणि व्यापारी दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरला. हे दोन्ही देश 'आसियान' या शक्तिशाली व्यापार गटाचे सदस्य आहेत. या व्यापार गटाने आर्थिक प्रगतीच्या माध्यमातून आपला स्वतःचा एक ब्रँड विकसित केला असून त्यांनी तयार केलेल्या प्रतिमेने युरोपियन देशांसह संपूर्ण जगाला अचंबित केले आहे. याखेरीज हे दोन्ही देश आशिया प्रशांत क्षेत्रातील अत्यंत महत्त्वपूर्ण देश आहेत. विशेष म्हणजे भारत, जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि भारत हे आशिया प्रशांत सहकार्य गटाचेही सदस्य आहेत. बदलत्या काळात आशिया प्रशांत क्षेत्र हा जागतिक राजकारणाचा केंद्रबिंदू बनलेला आहे. अमेरिकेने या क्षेत्राचे नामकरण इंडो-पॅसिफिक असे केले आहे.

सफरचंद कापल्याबरोबर खराब होते का? या गोष्टींचा वापर करून बघा

एक सफरचंद डॉक्टरांना आयुष्यभर दूर ठेवू शकते, अशी म्हण आहे. सफरचंद हे एक सुपर फूड आहे, ज्यामध्ये असे अनेक पोषक असतात जे आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असतात. इतकेच नाही, तर त्याची चवही इतकी चांगली आहे की सर्व वयोगटातील लोकांना ते खायला आवडते. अशा परिस्थितीत स्नॅकच्या वेळेत किंवा दुपारच्या जेवणासाठी सफरचंद निवडल्यास तो एक उत्तम आरोग्यदायी पर्याय ठरू शकतो. मात्र, ते कापून जेवणात ठेवताना अडचणीचा सामना करावा लागतो. आणि तो म्हणजे तो कापल्याबरोबर त्याचा रंग गडद होतो. वास्तविक, हे हवेत ऑक्सिडायझेशन झाल्यामुळे होते. परंतु जर तुम्ही या समस्येवर उपाय शोधत असाल आणि अनेक युक्त्या करूनही तुम्हाला



उपाय सापडत नसेल तर आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. या

युक्तीच्या मदतीने तुमचे फळ काही तासांनंतरही ताजे दिसेल आणि कापलेले काप तपकिरी किंवा काळे होणार नाहीत. सफरचंद तपकिरी होण्यापासून रोखण्याचा प्रभावी मार्ग जेव्हा आपण सफरचंद कापतो तेव्हा त्याचा आतील थर हवेतील ऑक्सिजनच्या संपर्कात येतो. त्यानंतर रासायनिक अभिक्रिया होऊ लागते आणि सफरचंदाचा वरचा थर तपकिरी होऊ लागतो. अशा परिस्थितीत, ही रासायनिक प्रतिक्रिया थांबवण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे सफरचंदाच्या थराला ऑक्सिजनच्या संपर्कात येण्यापासून रोखणे. यासाठी तुम्ही एक अनोखी आणि प्रभावी पद्धत अवलंबू शकता. सर्वप्रथम, एका मोठ्या भांड्यात बर्फ ठेवा आणि त्यात थंड पाणी घाला. आता त्यात एक चमचा मीठ घालून विरघळवून घ्या. तुमचे जादूचे पाणी तयार आहे.

आता एक सफरचंद घ्या, ते कापून घ्या आणि सर्व काप या खारट पाण्यात ठेवा. आता त्यात फळ टाका आणि ५ ते ७ मिनिटे ठेवा. मग सफरचंदाचे तुकडे किचन टॉवेलमध्ये काढून नीट पुसून जेवणाच्या डब्यात ठेवा. खारट पाणी सफरचंदांना ऑक्सिडायझिंग होण्यापासून रोखेल आणि माझ्यावर विश्वास ठेवा, तुमचे सफरचंद रात्रीपर्यंत काळे होणार नाहीत आणि त्यांची चवदेखील खारट होणार नाही. लिंबू किंवा संत्र्याचा रस सफरचंद काळे होण्यापासून रोखण्यासाठी ऑक्सिडेशनची प्रक्रिया थांबवावी लागेल. ज्यासाठी लिंबू किंवा संत्र्याचा रस सायट्रिक ॲसिड म्हणून वापरता येतो. सफरचंदच्या खुल्या भागावर हा रस लावा. याशिवाय लिंबाचा रस आणि पाणी मिसळून तुम्ही मिश्रण तयार करू शकता. त्यात चिरलेली सफरचंद ५ मिनिटे भिजत ठेवा. तथापि, लिंबू व्यतिरिक्त, आपण कोणत्याही लिंबूवर्गीय फळांचा रस वापरू शकता.

विनोद जी खटके यांचा राजा शूद्धोधन चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने सत्कार.

लातूर :- वंचित बहूजन आघाडीचे नेते विनोद खटके यांनी राजा शूद्धोधन बूद्ध विहारस भेट दिली या वेळी विनोद खटके यांनी राजा शूद्धोधन चॅरिटेबल ट्रस्ट च्या सर्व पदाधिकारी यांच्या सोबत चर्चा करून शूद्धोधन बूद्ध विहाराची पाहाणी केली त्यानंतर विनोद भाऊ यांनी वंचित बहूजन आघाडीत पक्ष प्रवेश केल्यामुळे त्यांचा सत्कार करून पूढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मराठवाडा महासचिव ड.रमेशजी गायकवाड ,जिल्हा महासचिव ड.रोहित सोमवंशी,शहर अध्यक्ष सचिनजी गायकवाड,विनोदजी कोल्हे आकाश इंगळे



यांच्या सह राजा शूद्धोधन चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष आनंद सोनवणे,विक्रम चिकाटे,सूर्यकांत दांडे,वसंतराव वाघमारे,विशाल कांबळे,दगडू साळवे ,राजकमार राऊत,विनोद दांडे,धम्मरल सोनवणे,संतोष जाधव,हानीफ पठाण काशीम शेख,हेमंत जाधव,यांच्या सह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते...

'लाडक्या बहिण' वाचविण्यासाठी जानेवारीमध्ये जमीन देणार

नवी दिल्ली : पुण्यातील पाषाण भागात असलेली हौसाबाई बहिरट यांच्या मालकीची २४ एकर ३८ गुंठे जमीन राज्य सरकारने संरक्षण विभागाला दिली होती. हौसाबाईंनी सुप्रीम कोर्टात धाव घेतल्यानंतर कोर्टाने सरकारला खडसावत लाडकी बहिण योजना थांबवा, असा इशारा दिला होता. त्यानंतर सरकारला जाग आली होती. या प्रकरणी सोमवारी सुनावणी झाली. राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात हमीपत्र दाखल केले असून येवलेवाडी पुणे येथील २४ एकर ३८ गुंठे एवढी जमीन राज्य सरकार देण्यास तयार आहे. याचिकाकर्त्यांनी ही जमीन स्वीकारण्यास सहमती दर्शवली असून सरकार लवकरात लवकर अर्जदाराला जमीन सुपूर्द करेल, अशा आशयाचे हमीपत्र सरकारकडून सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेले आहे. सुनावणीदरम्यान कोर्टाने म्हटले की, किती दिवसात तुम्ही जमीन देणार आहात हे स्पष्ट केलेले नाही. त्यानंतर राज्य सरकारने तीन महिन्यात ही जमीन सुपूर्द करणार असल्याचे म्हटले आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही सगळी जमीन हस्तांतरित होईल, असा विश्वास राज्य सरकारने दाखवला आहे. राज्य सरकारच्या वन विभागाचे सचिव राजेश कुमार यांनी कोर्टासमोर मागितलेली माफी कोर्टाने मान्य करून माफीची सुमोटो याचिका रद्द केली आहे. सरकारने वेळेेत ही जमीन याचिकाकर्त्यांना देण्याचे निर्देश दिले आहेत.



खोपेगावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी हनुमंत मोरे यांची हॅट्रिक...

लातूर :- ९ सप्टेंबर २०२४ रोजी खोपेगाव ग्रामपंचायत येथे ग्रामसभा ठेवण्यात आली होती त्या ग्रामसभेमध्ये अनेक विषय घेण्यात आले होते त्यामध्ये तंटामुक्ती अध्यक्ष निवडीचा पण विषय होता यावेळी बराच वेळ तंटामुक्तीसाठी गदारोळ झाला त्यानंतर सर्वांच्या मते मतदान करण्याचे ठरवण्यात आले व त्याप्रमाणे मतदान घेण्यात आले.मागील दोन वर्षांमध्ये गावांमध्ये चांगले कामे केल्याने हनुमंत मुरलीधर मोरे यांना गावाने तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने त्यांना निवडून दिले. त्यांच्याच विरोधात अध्यक्ष पदासाठी उभे असलेले विलास शंकरराव मोरे हे मागील काळात माजी तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून होते परंतु यावेळेस त्यांना पराभवाला समोर जावे लागले. नूतन तंटामुक्ती अध्यक्ष यांचा गावातील जनतेने मोठ्या उत्साहात भव्य दिव्य सत्कार केला यावेळी माजी सभापती राजाभाऊ मोरे , पोलीस पाटील दिनकर सूर्यवंशी , माजी सरपंच श्रीपती जांबळदारे , हनुमंत पवार , उप सरपंच अतुल



पवार , ग्रा प सदस्य ऍड बालाजी म्हैत्रे , गणपती मोरे , लक्ष्मण जांबळदारे , गुणवंत जांबळदारे , भागवत मोरे , गोरख घायळ , श्रीमंत रणसुळे , जीवन मोरे , दामोदर शिंदे , महेश हणमंते , प्रदीप मोरे , जगन शिंदे , शशिकांत मोरे , बालाजी ताराळकर , महादेव वाघमारे , बालाजी जाधव , अक्षय मोरे अमोल घायळ आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सावधान चैन ओल्ड रेल गाडीची गाडी थांबल्यावर होणार सक्त कारवाई केंद्र शासन

येथील प्रवासी व परिसरातील प्रवाशांनी भारतीय रेल्वे ही आपली समजून स्वच्छता व वेळेचे बंधन पाळत रेल्वे स्थानकातूनच चढउतार केले पाहिजे. चुकीच्या कृत्यामुळे अनेक वेळेस अपघात होतात या अपघातातून सावध राहण्यासाठी चैन ओढणे चुकीचे काम करू नये हे वारंवार रेल्वेमध्ये सुचना असतांनाही गोकुंदा येथे चुकीचा प्रकार होत आहे. यापुढे रेल्वे मधील ज्या डब्यातून जी व्यक्ती चैन ओढताना निदर्शनास आल्यास त्या डब्यातील प्रवाशांनी आपल्या मोबाईलने त्या व्यक्तीचा छायाचित्र घेऊन रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे. असेही या चैन ओढणाऱ्या व्यक्तींवर कार्यवाहीसाठी मोहीम चालवून सक्त कार्यवाही होणार असल्याचे ऐकावयास येत आहे.



कार्यवाही होणार. चैन ओढणारे सावधान व्हा अन्यथा केंद्र शासनाच्या जाळ्यात फसणार. आता रेल्वे पोलीस उचलणार चैन ओढणाऱ्यांवर बडगा. किनवट येथून नांदेड जाण्याकरिता सकाळी चार वाजता पासून सायंकाळपर्यंत चार ते पाच ट्रेन उपलब्ध आहेत तशीच नांदेड वरून किनवटला येण्याकरता

समोर जाणारे प्रवासी यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तर रेल्वे प्रशासनाला गाडी थांबवणाऱ्या व्यक्तींवर कार्यवाही करणे सक्तीचे झाले आहे. आता लवकरच केंद्र शासन रेल्वे पोलीस द्वारे अवैध चैन ओढणाऱ्या नागरिकांवर सक्त कार्यवाही करणार असल्याची माहिती प्राप्त झाली.

लालबागचा राजाच्या दर्शनावरून पवार 'टारगेट'

मुंबई : शरद पवारांना देव आठवले, चाळीस वर्षात असे पहिल्यांदाच घडले आहे असे म्हणत भाजप शरद पवारांवर टीकेचे बाण डागले. मुंबईतील लालबागचा राजा गणपतीचे शरद पवारांनी सोमवार दि. ९ सप्टेंबर रोजी दर्शन घेतले. शरद पवारांचे फोटो पोस्ट करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पवारांना लक्ष्य केले. भाजप आणि महायुतीचे सरकार आल्यानंतर काय झाले असा सवाल विरोधी पक्षांनी केला. आपल्या बहुआयामी विकासांमुळे, एफडीआयमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकाचे राज्य बनले आहे. पण, महायुती आल्यानंतर जो मोठा बदल झाला तो म्हणजे लालबागचा राजाच्या दरबारातून आजचे चित्र समोर आले आहे असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांना लक्ष्य केले. शरद पवारांना देव आठवले. महायुती आल्यानंतरचे हे बदल आहेत. चाळीस वर्षात पहिल्यांदा असे घडले. याला राजकीय पोळी भाजणे म्हणतात अशी टीका



चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. चाळीस वर्षांनंतर शरद पवार रायगडावर गेले होते. आणि आता मुख्यमंत्री झाल्यानंतर ३० वर्षांनी लालबागचा राजाच्या दर्शनाला शरद पवार आले आहेत. मला वाटते की, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर का होईना, आता रायगडाची, लालबागचा राजाची आठवण पवारांना आली आहे असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला. मी लालबागचा राजाला प्रार्थना करतो की, यांना हिंदुत्वाच्या बाबतीत सुबुद्धी देवो. परंतु, ज्ञानेश्वर महाराव यांनी शरद पवारांसमोर प्रभू रामचंद्रांचा, विठुरायाचा, हिंदुत्वाचा अपमान केला. त्यावर काही न बोलता, दुस-या दिवशी लालबागचा राजाच्या दर्शनाला जायचे. मला वाटते की, हे निवडणुकीच्या दृष्टीने का होईना नोंटंकी का होईना, लालबागचा राजाने यांना सुबुद्धी दिलेली आहे. महाराष्ट्रातील यांचे हे ढोंगी प्रेम, ढोंगी श्रद्धा समजून येतात असे प्रवीण दरेकर म्हणाले.

प्रौढाकरीता विशेष बीसीजी लसीकरण मोहिम

लातूर/प्रतिनिधी: क्षयरोग दुरीकरण करण्याचे राष्ट्रीय ध्येय साध्य करण्यासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने अठरा वर्षांवरील जोखमीच्या गटातील लोकांना बीसीजी लस देण्याचा निर्णय घेतला आहे. लातूर शहर महानगरपालिका अंतर्गत मा.आयुक्त, श्री. बाबासाहेब मनोहरे आणि मा.उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे यांच्या मार्गदर्शनामध्ये लातूर शहरामध्ये सहा निकषात बसणाऱ्या ४४ हजार पात्र नागरिकांना लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी लातूर शहर महानगरपालिका - आरोग्य विभागाच्या वतीने डॉ.शंकर रतन भारती (वैद्यकीय आरोग्य अधिकारी) यांच्या नियोजनानुसार लसीकरणासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. सन २०२५ पर्यंत क्षयरोग दुरीकरण करण्याचे राष्ट्रीय ध्येय ठेवले आहे. त्या अनुषंगाने राज्य क्षयरोग विभाग राज्य लसीकरण विभाग व आयसीएमआर यांच्या वतीने बीसीजी लसीकरण सुरु करण्यात आले आहे. बीसीजी लस ही

लहान मुलांप्रमाणे प्रौढासाठीही उपयुक्त ठरत आहे. इतर आजारविरोधातही लस परिणामकारक ठरल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. शहरातील ४४ हजार लाभार्थींनी लस घेण्यासाठी संमती दिली आहे. टीबी-बीन पोर्टलवर नोंदणी करण्यात आली असून, त्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. बीसीजी ही लस १८ वर्षांवरील व्यक्ती खालील ६ पैकी कोणतेही १ किंवा अनेक निकष असलेल्या व्यक्तीस देण्यात येणार आहे. प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व खासगी, सरकारी यंत्रणेने एकत्र यावे, असे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. शंकर रतन भारती यांनी केले आहे. तसेच लसीकरणकरिता सहकार्य करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. मनपा स्तरीय कार्यशाळा लसीकरणसंदर्भात मनपा स्तरीय कार्यशाळा घेण्यात आली आहे. क्षेत्र निहाय प्रत्येक नागरी प्राथमिक आरोग्य आणि केंद्रातील सर्व आरोग्य कर्मचारी व आशा सेविका यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.

लसीसाठी हे आहेत पात्रता निकष
१) ६० वर्षांवरील वय असलेली व्यक्ती.
२) बीएमआय १८ पेक्षा कमी असणे.
३) मधुमेही व्यक्ती.
४) स्वयमघोषित सध्या किंवा पूर्वी धूम्रपान करणारे व्यक्ती.
५) जानेवारी २०२१ पासून सक्रिय टीबी रुग्णाच्या सर्पांकरात असणारे जवळील सहवासीत.
६) मागील पाच वर्षात टीबी झालेल्या व्यक्ती. शहरातील १८ वर्षांवरील पात्र ४४ हजार नागरिकांना दि.०५/०९/२०२४ रोजीपासून बीसीजी लसीकरणाची विशेष मोहीम हाती घेतली आहे. शहरातील ८ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व अंतर्गत आरोग्य नागरी आरोग्य मंदिर स्तरावर सदरील लस घेण्याकरीताची सोय उपलब्ध आहे. तरी शहरातील पात्र नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. असे आवाहन आरोग्य विभाग, महानगरपालिका, लातूर यांच्यावतीने करण्यात आलेले आहे.


नवी मुंबई ऐरोली येथे भंते ज्योतीरत्न महाथेरो यांचे ६ सप्टेंबर रोजी दुःखद निधन

दिनांक : २२ सप्टेंबर २०२४ रोजी ऐरोली नवी मुंबई येथे अग्निसंस्कार होणार..!

नवी मुंबई / के. एच.हनवते :- नालंदा विपश्चना केंद्र ऐरोली चे आधारस्तंभ : भंते ज्योतीरत्न महाथेरो यांचे दिनांक : ६ सप्टेंबर २०२४ रोजी मुंबईच्या नायर हॉस्पिटल मध्ये अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या पार्थिवावर अग्नी संस्कार दिनांक : २२/०९/२४ रोजी करण्यात येणार आहेत, तोपर्यंत त्यांचे पार्थिव नालंदा बुद्ध विहार, सेक्टर - ६, ऐरोली नवी मुंबई येथे दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. या विहारात दररोज सायंकाळी ६.३० ते ७.०० या वेळेत सुतपूजण होणार आहे. एवढ्या दिवस पार्थिव का ठेवले जाते किंवा त्याला अनुसरून अनेक प्रश्न ? आपल्या मनामध्ये असेलच या संदर्भात भंते यांनी सविस्तर माहिती दिली. भंतेचा प्रवास हा

प्रॉपर बंगाल ते मुंबई झालेला आसुन त्यांचे बंधु आदरनीय भंते यांनी खालील प्रमाणे सविस्तर माहिती दिली आहे. ते म्हणालेकी बंगाल मधे आशे होत आले आहे की, एखाद भंतेजींचे निधन होते तर त्यांचे पार्थिव एक महिना किंवा कमीत कमी पंधरा दिवस ठेवले जाते म्हणून आम्ही

असा निर्णय घेतला आहे. कालकथित: भन्ते ज्योतिरत्न महाथेरो यांचे पार्थिव नालंदा विपश्यना केंद्र ऐरोली, से-६ येथे दिनांक :६ सप्टेंबर २०२४ ते २१ सप्टेंबर २०२४ पर्यंत दर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यांचे पार्थिवची योग्य काळजी घेऊन ठेवण्यात आले आहे, दि. १२ सप्टेंबर २०२४ रोजी संघदानाचा कार्यक्रम नालंदा विपश्यना केंद्र येथे होईल. दिनांक : २२ सप्टेंबर रोजी अग्निसंस्कार होईल (२२ सप्टेंबर रोजी भव्य मिरवणूक काढली जाणार असल्याची माहिती भंते यांनी दिली.



कचर्याने माखलेल्या शहरात गणरायाची स्थापना अजित पाटील कव्हेकरांनी हातात घेतला झाडू शहर स्वच्छतेसाठी घेतला पुढाकार मनपा प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी अकार्यक्षम असल्याची टीका

लातूर/प्रतिनिधी : लाडक्या गणरायांचा आगमन सर्वत्र झालं.आकर्षक सजावट करत भक्तांनी त्याची स्थापना केली.लातूरला मात्र सर्वत्र पसरलेल्या कचर्याच्या सानिध्यातच भक्तांना श्री गणेशाची स्थापना करावी लागली. नाईलाजाने गणपतीलाही लातूरकरांची दुर्धी सहन करावी लागत आहे.अशा स्थितीत प्रशासन कसलीही हालचाल करत नसल्याने भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी माझं लातूर, माझी जबाबदारी असे म्हणत शहर स्वच्छतेसाठी झाडू हाती घेतला आहे. गणेशोत्सवाच्या काळातही शहर कचर्याने व्यापलेले असून लातूरकरांचा जीव संकटात सापडला आहे. या स्थितीत प्रशासन स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे स्वतः झाडू हातात घेत शहराची स्वच्छता करण्याचा उपक्रम त्यांनी सोमवारी राबवला. शहरातील कचर्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून आ वासून उभा आहे.या ज्वलंत प्रश्नामुळे लातूरकर पुरते हारण झाले आहेत. दोन वर्षांपासून आपण या प्रश्नासंदर्भात प्रशासनाशी भांडतोय.दोन दिवसाचे अन्नत्याग उपोषणही केले. या अगोदर स्वतः गटारी साफ केल्या.अनेकवेळा मनपाला निवेदने दिली. परंतु या निगराडू प्रशासनाला जाग आली नाही.म्हणून आता त्यांच्यावर अवलंबून न राहता आपणच हातात झाडू घेतला पाहिजे आणि शहर स्वच्छ केले पाहिजे अशी भूमिका मी घेतली, असे त्यांनी

पत्रकारांशी बोलताना सांगितले. सोमवारी (दि.९) भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी लातूर शहराची साफसफाई करण्यास सुरुवात केली आहे.पहिल्याच दिवशी त्यांनी १० ट्रॅक्टरच्या माध्यमातून शहरातील विविध भागात जाऊन माझं लातूर माझी जबाबदारी म्हणत शहर स्वच्छ करण्याचे काम केले. शनिवारी गणरायाचे आगमन झाले असून दुर्धीयुक्त वातावरणात गणेशोत्सव कसा साजरा करायचा ? असा यक्ष प्रश्न लातूरकरांना पडला आहे. आपण वेळोवेळी कचर्यासंबंधी आवाज उठवला असून मनपा प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे. म्हणून शहराची ही दुरावस्था झाल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक लोकप्रतिनिधी विधिमंडळात शहराच्या कचर्या संबंधी प्रश्न विचारत असले तरी ही पूर्ण नोंटंकी आहे.त्यांनी स्थानिक पातळीवर काम करण्याची गरज असल्याचे मत अजित पाटील यांनी व्यक्त केले. मुंबईमध्ये बसून लातूरचे प्रश्न सुट्टू शकत नाहीत.त्यासाठी स्थानिक पातळीवर काम करावे लागते असे सांगत लातूरच्या लोकप्रतिनिधींवर त्यांनी निशाणा साधला.शहरात ठिकठिकाणी कचर्याचे ढीग साचले आहेत, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.कचर्यामुळे अनेक रोगांचा प्रादुर्भाव होत आहे.



लातूरकरांचे आरोग्य लक्षात घेता आपणच यासंबंधी पुढाकार घेतला पाहिजे असे मला वाटले. म्हणूनच ही मोहीम मी हाती घेतली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गंजगोलाईतून शहराच्या साफसफाईला त्यांनी सुरुवात केली.आम्हाला आमच्या क्षमतेप्रमाणे जिथपर्यंत पोहोचता येईल तिथपर्यंत पोहोचून शहरातील घाण साफ

करायची आहे. प्रशासनाने आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी शहराच्या साफसफाईकडे दुर्लक्ष केले असले तरी आपली नैतिक जबाबदारी म्हणून शहर साफ करावे लागणार आहे.माझं लातूर, संवाद लातूरकरांशी या उपक्रमांतर्गत शहरातील विविध भागातील लोकांच्या समस्या जाणून घेत फिरत असताना नागरिकांकडून कचर्याच्या प्रश्नासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून माझी नैतिक जबाबदारी आहे. ही जबाबदारी माझ्या क्षमतेप्रमाणे मी पार पाडणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या स्वच्छता श्रमदान अभियानात मंडळाध्यक्ष संजय गिर, अॅड. गणेश गोजमगुंडे, काकासाहेब चौगुले, रवी लवटे, मुन्ना हाशिम, अमोल गिते, गजेंद्र बोक्न, आकाश बजाज, आदित्य फनागिरे, योगेश गंगणे, लता घायळ, अि मत शिंदे, शिवाजी कामले, सिध्दार्थ कसबे, चैतन्य फिस्के, ऋषिकेश क्षिरसागर, मंदार कुलकर्णी, सागर घोडके, गणेश खाडप, राजेश पवार, सचिन जाधव, बाबू शिंदे, संतोष ठाकूर, शशिकांत हांडे, हणमंत काळे, अजय रेड्डी, विकास डुरे, विश्वजीत पाटील, बालाजी खमामे, खंडू लोडे, वैभव वनारसे, आकाश जाधव आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व लातूरकरांनी सहभाग नोंदविला.